

सत्यशोधकी कथात्मक साहित्यातील कृषीजीवनाचे चित्रण

डॉ. पल्लवी कोडक

वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँन्ड सायन्स
तळमावले.

डॉ. स्वनिल बुचडे

काकासाहेब चव्हाण महाविद्यालय, सोलापूर.

सत्यशोधक साहित्याची प्रेरणा लोकांची दुःख मुक्ती करणे, त्यांना सत्यज्ञान देणे ही होती. या साहित्याच्या लेखनाचा कैदबिंदू शेतकरी, स्थिरां, अस्पृश्य, कष्टकरी वर्ग हा होता. या वर्गाची उन्नती व्हावी, सुधारणा व्हावी या प्रकारची मांडणी सत्यशोधक कथात्मक साहित्यातून झाली. ग्रामीण भागातील शेतकरी व कारागीर वर्ग यांच्या दैन्याची व शोषणाची मीमांसा करून या दैन्याची व शोषणाची कारणे ब्राह्मणी वर्चस्वात व नेतृत्वात आहेत हे ओळखून या साहित्याद्वारे समाजप्रबोधन घडवून आणायला सुरुवात झाली. ग्रामीण शेतकऱ्यांचेच नव्हे तर सर्व ग्रामीण समाजाचे धार्मिक, सामाजिक, आर्थिक शोषण कसे होत होते यावर या साहित्याने प्रकाश टाकला. स्थिरां, शेतकरी, अस्पृश्य या वर्गातील लोकांना ब्राह्मणी धर्माच्या मानसिक, आर्थिक, धार्मिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करणे हे सत्यशोधक कथात्मक साहित्याचे उद्दिष्ट ठरले.

बळीबा पाटील या काढंबरीमध्ये खेडेगाव, गावाची रचना, शेती, व्यवसाय, लोकजीवन, सण-उत्सव, रितीरिवाज इत्यादीचे वर्णन भालेकरांनी केले आहे. एकच हुणेरी एके ठिकाणी थोडक्या वस्तीने राहतात. त्यासच खेडेगाव म्हणतात. त्यातील राहणाच्यास खेडयातील मनुष्य असे आपण म्हणत असतो. अशी खेडयाची व तेथील माणसांची व्याख्या केली आहे. खेडयातील माणसाच्या वेशभूषांविषयी ते लिहितात, डोकीस लहानसे पुष्कळ वर्षचे मळके स्वदेशीय कापसाच्या सुताने स्वदेशीय ओबडधोबड जाळे विणलेले असते. अंगात बळी किंवा अंगरखा, धोतर, मेंढराच्या लोकरचे घोंगडे. (कृष्णराव भालेकर : ६२) खेडयातील लोकांच्या अशा वेशभूषेची कारणेही भालेकर सांगतात. चिखल मातीत उठणे-बसणे, त्यातच राबणे, शेतात उघडयावर, थंडीवाच्यात, ऊनपावसात इत्यादी ग्रामीण माणसाला ओबडधोबड कामे करावी लागतात. कामे करताना वेगळे व त्रांती झोपताना वेगळे कपडे वापरीत नाहीत. यासारख्या गोष्टीमुळे जास्तीत जास्त दिवस टिकणारे स्वस्त व मजबूत कपडे लोक वापरतात. त्यांना धुवट, दुपेटी सफाईदार, नाजूक कपडे मिळत नाहीत. खेडयातील व्यवसाय व दारिद्र्य याला कारणीभूत आहे हे भालेकरांना स्पष्ट करावयाचे आहे.

खेडयातील शेतकऱ्यांचा शेती हाच मुख्य व्यवसाय असल्याने शेतातील पिके, क्रतुमानानुसारची कामे यांचे वास्तवदर्शी वर्णनही भालेकर करतात. ते पाहण्यासारखे आहे. शेतावरच पोट अवलंबून असल्याने लोक मोठ्या काळजीने शेते पेरतात. पेरणीची वेळ गेली तर पदरात पीक पडणार नाही. यामुळे अनेक प्रकारची दुःखे व त्रास सोसून वापशावर शेतीची पेरणी करतात. भारतीय शेती निसर्गविर अवलंबून आहे. पाऊस पडला तर तण, पाखरे व रोगापासून पिकांचे रक्षण करतात. हिवाळ्याची ही पिके काढून त्याजागी दुबार, गहू, हरभरा, शाळू इत्यादी पिके शेतकरी घेतात. क्रतुमानानुसार भालेकर शेतातील पिकांचे वर्णन करतात.

शेतात राबणाच्या, काबाडकष करणाच्या शेतकऱ्यांच्या खाण्यापिण्याचे बारकाइनि व तपशीलवार वर्णन भालेकर करतात. शेतकरी लोक भरपूर कष्टकरी कामे करीत असले तरी जेवण मात्र चांगले किंवा सक्स अन्नाचे मिळत नाही. स्वयंपाक तो काय? कण्या भरडून त्यावर गाई म्हशीचे ताक दूध...तेथे कोटून पक्वनालाचे प्रकार. (कृष्णराव भालेकर : ६०-६१) असे भूक मारण्यापुरते निष्कृष्ट जेवण. शेतकऱ्याला अठरा विश्व दारिद्र्य पाचवीला पुजलेले. घरात सगळी लाकडी किंवा खापरी भांडी, त्यामुळे घरातील सामानास तर जपावेच लागत नाही. (कृष्णराव भालेकर : ६१)

शेतकऱ्याबोरवर त्यांच्या स्थिरांही दिवसभर शेतात कामे करतात. लहान मुलांना अफूची गोळी देऊन आऊत हाकणे, गाडी ओढणे, विहिरीतून मोटा काढणे, गुरे राखणे, शेतातील मोठमोठी ओङ्गी वाहणे यासारखी शेतातील विविध प्रकारचे काम करतात. दारिद्र्यामुळे दागदागिने व नटणे-थटणे त्यांच्या आयुष्यात कोठून येणार? एकदोन रूपयाचे दागिने म्हणजे मोठी मातबरीण बाई! खेडयातील स्त्रीजीवनाची वास्तव स्थिती भालेकरांनी सांगितली आहे. शेतकऱ्यांची मुले एकत्र येऊन गुरे चारणे, मळयात पाणी भरणे, राखण करणे, आऊत धरणे वगैरे लहानसहान कामाचा शेतकऱ्यांची जीवनात चारणे, राखण करणे, आऊत धरणे वगैरे लहानसहान कामाचा अभ्यास बालवयातच करतात. त्यांचे जेवण म्हणजे बाजरी, ज्वारी किंवा नाचणीची भाकरी त्यावर दोन-तीन कांदे म्हणजे झाले. याप्रमाणे ग्रामीण जीवनाते चित्रण भालेकर अचूक पद्धतीने करतात.

खेड्यातील लोकांमध्ये शिक्षणाचा अभाव असल्याने त्यांच्या मनावर धार्मिकतेचा पगडा जास्त प्रमाणात आढळतो. रितीरिवाज, सण, उत्सव या बाबतीत गावातील लोकांमध्ये पुष्कळ चाली पडलेल्या असतात. या रूढी परंपराची जपणूक करताना खेडेगावातील व्यक्ती आढळतात. खेड्यातील रितीरिवाज, सणवार तसेच अंधश्रद्धा यांचे वर्णनही बळीबा पाटील काढंबरीत येते. काबाडकष्टने शिणलेल्या व दारिद्र्यात पिचून गेलेल्या ग्रामीण माणसाच्या वाटयाला सुखाचे येणारे क्षण कमीच असतात. त्यामुळे रितीरिवाजामधूनही फारसे सुख नसते. शहरातील लोकांप्रमाणे यांना आनंदाचे क्षण येते नाहीत. पोळा, शिराळशेट, शिंगा, दसरा या सणास ते आपआपल्या जनावरास धुतात. त्यांची गावातून मिरवणूक काढतात. पोळी गुळवणी करून खातात. शिराळशेटाच्या वेळी मातीचा शिराळशेट करून त्याला मिरवत नेऊन बुडवितात. गावातील देवाचा उत्सव आनंदाचा व सुखाचा असतो. शेतात पिके चांगली यावीत म्हणून देवाला नवस बोलतात. जादू, मंत्र, थोतांडास खूप भितात. आपल्या मुलांची लग्ने लहानपणीच व खर्चीक करतात. ब्राह्मणांना दान दिल्याने संसारात बरकत येते अशी त्यांची भोळीभाबडी समजून आहे. अशाप्रकारे खेडेगावातील रूढी-परंपरा, श्रद्धा-अंधश्रद्धाचे चित्रण कृष्णराव भालेकरांनी केले आहे.

अज्ञानामुळे समाज अंधश्रद्धेचे आगर बनतो. त्यामुळे त्याची विचारशक्ती व विवेकशक्ती नष्ट होते. अंधश्रद्धेमुळे मानव देवदैवतांना प्रसन्न करण्यासाठी अनिष्ट रूढीच्या आहारी जातो याचे चित्रण होळीची पोळी काढंबरीत येते. या काढंबरीतील आनंदराव पाटील पारंपरिक विचारसरणीचे आहेत. ते धर्मभोळे असल्याने श्रद्धा-अंधश्रद्धेचा पगडा फार मोठा त्यांच्या मनावर जाणवतो. ते कुठलीही गोष्ट पाहण्यासाठी भटजीकडे धाव घेत असत. आपली सून घरातून एकाकी नाहीशी झाल्याची समजताच आनंदराव पाटील भटजीस म्हणतात,

भिकंभटजी

जी पाटील

खाली बसा, पचांग आणल का?

होय-आणलं

काल आमची सून कुठे गेली त्याचा पत्ता नाही. पहा बरे कोणत्या दिशेला गेली ते (मुकुंदराव पाटील : १९१०-१२ : प्रकरण ३) या प्रमाणे श्रद्धा अंधश्रद्धेचा पगडा व्यक्तीच्या मनावर कसा बिंबला आहे याचे चित्रण काढंबरीत येते. अंधरूढीमुळे समाजाच्या उन्नतीला येणारे अडथळे, व्यक्तिविकासाला पडणाऱ्या मर्यादा व समाज जीवनाला आलेली अवकला याचे दर्शन विविध प्रसंगातून चित्कार्यकणे मांडले आहे.

बळीबा पाटील या काढंबरीमध्ये मोरोपंत कुलकर्णी गावातील दहापाच अज्ञानी भोळया लोकाना आपल्या कर्जाच्या वजनाने ताब्यात घेऊन बळीबास पुष्कळ त्रास देत असे. हे कुलकर्णी लोक दूरच्या दूरून मोठया हिकमतीने कज्जे लावीत असतात आणि आपण निराळे राहतात. शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा व भाबडेणाचा जर कुणी सर्वांत जास्त फायदा घेत असेल तर तो कुलकर्णी घेत असे. तो जणू गावातील सूत्रधारच असतो. तो गावात एखाद्या सुभेदाराप्रमाणे किंवा जनरलप्रमाणे वागतो. गावातील लोकांना धाकात ठेवतो. हे कुलकर्णी लोक खेड्यातील अज्ञान व भोळया लोकांस आपल्या जाणव्याच्या अधिकाराने वर कलम चतुराइने इतके हात हाणलेले असतात की, त्याला सर्व गावाचा राज्याधिकारच जणू देऊन ठेवलेला आहे. कुलकर्णीच्या मर्जीप्रमाणे गावातील लोक न वागतील तर त्यास गाव सोडून द्यावा लागेल अशी त्यांची समज होऊन ते कुलकर्णीची मसलत बिलकुल उल्लंघीत नाहीत. (कृष्णराव भालेकर : ६४) गावातील लोकांचे लेख कुलकर्णीनिच लिहावेत. ते आपली खंडणी घेतल्याशिवाय लिहितच नसतात. याप्रमाणे कुलकर्णीच्या पुष्कळ नाना करामती या काढंबरीमध्ये आल्या आहेत. त्याचबरोबर खेड्यातील माणसाची ब्राह्मणांकडून जी लृट होते त्याबदलही वर्णन आले आहे. कोणतेही धान्य किंवा माल झाला म्हणजे त्यातून थोडा तरी ब्राह्मणास द्यावा लागतो. आणि तो माल उपयोगाचा असला पाहिजे. यामुळे संसारात भरभराट येते अशी त्या भोळया-भाबडया माणसांची समजून करून ठेवलेली आढळते.

बळीबा पाटील या शीर्षकामधून शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारा असा आदर्श पाटील रेखाटला आहे. ईडापिडा टळो बळीचे राज्य येवो कारण भारतातील बळीराजांची राज्यव्यवस्था ही आदर्श समजली जात होती. त्याकाळची प्रजा सुखा-समाधानाने, आनंदाने जीवन जगत होती. कृष्णराव भालेकरांनी या शीर्षकामधून बळीची राज्यव्यवस्था पुन्हा एकदा निर्माण व्हावी असे सूचित केले आहे. बळीराजा हा एक शोकातम नायक आहे. कारण या बळीला वामनाने पाताळात गडले (बळी दिले) किंवृत्तु फुले बळी हे केवळ एकाच व्यक्तीचे विशेषानाम म्हणून वापरत नाहीत. तर ते प्रस्थापित आक्रमकांच्या, जुलमींच्या अन्यायाला विरोध करणाऱ्या (व त्यासाठी आत्मसर्पणी) ही

करणाऱ्या ?) न्यायीपणाला लागू होणारे बिस्तृद महणूनही वापरतात. (गोखले, प्रदीप : २००० : ७१) म्हणजेच बळी हा शेतकऱ्याचा राजा आहे, अन्याय व अत्याचार करण्याच्या प्रवृत्तीला विरोध करतो. सर्व प्रजेला न्यायाने व सन्मानाने वागवणारा आदर्श बळीराजा इथे बळीबा पाटील कांदंबरीच्या माघ्यमातून भालेकर उभा करतात. त्यामुळे हे शीर्षक कांदंबरीला योग्य व अर्थपूर्ण वाटते.

सत्यशोधक कथात्मक साहित्यात गरीब शेतकऱ्याचे शोषण सावकार, पाटील, ब्राह्मण कसे करतात याचे चित्रण येते. शेट-सावकार हे खेडेगावातील अज्ञानी व गरीब शेतकऱ्याचे आर्थिक शोषण कशाप्रकारे करतात याचे विदारक दर्शन घडवले आहे. कर्जाच्या हिशेबात घोटाळे करून कुळांना भिकेस लावून त्याचे शेतमळे, घर-दार ताव्यात घेऊन त्यांचा नानाप्रकारे छळ कसा करतात याचे चित्रण तोबा तोबा या कांदंबरीतून मुकुंदराव पाटील यांनी केले आहे. या कांदंबरीमध्ये दौलताबाद येथील करमखां हा मुस्लिम पेंढारी आहे. तो स्वभावाने कूर असल्याने कुळास भयंकर त्रास देत असे. तोबा तोबा! या कांदंबरीतील करीमखां कुळास कसे छळतो पुढीलप्रमाणे, आज आपली पाट चांगली मऊ होणार हे कुळास पक्के समजून चुकले होते. कारण तो कुळांना घरात नेऊन, नोकराच्या हातून कसा बेदम मार देतो हे सर्वांस माहित होते! त्याच्या या दराच्याने कुळाकूटून व्याज अगदी वेळेवर वसुल होत असे! पण करजवंतास अक्कल नसते या न्यायाने, काही गरजू लोक करीमखांचे ते फटक्कारे पत्करले, पण वैशाच्या अडचणीची टोंचणी नको असे म्हणून त्याजपासून कर्ज काढतच होते. (मुकुंदराव पाटील : १९२४ - २७ : १८) गरीब, अज्ञानी लोकांचे आर्थिक शोषण कसे होते हे यावरून दिसून येते. हा पेंढारी कुळास कसे वाईट प्रकारे छळतो याचे चित्रण कांदंबरीत आले आहे.

नाकाचा मळा, खुबुराव, पवळा बोकड, येसूचा केसू, हुरडयाचा धर्मप्रदीप या कथामध्ये पाटील, कुलकर्णी, धनजी दिवाणजी, सावकार, मुन्सफ अधिकारी गावातील गरीब शेतकऱ्यांची कशी फसवणूक करतात याचे वास्तव चित्रण या कथामध्ये आले आहे. उदा. येसूचा केसू या कथेत मुन्सफ अधिकाऱ्याने येसूस कोटीत हजर राहण्याची चुकीची तारीख दिल्याने हजर न राहिल्याबदल एकतर्फी निकाल देऊन त्याची जमीन हडप केली जाते. गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी गिळळकृत करणाऱ्या शेटजीचे त्याला मदत करणाऱ्या मुन्सफ अधिकाऱ्याचे संक्षिप्त चित्रण ही कथा टिपते. हुरडयाचा धर्मप्रदीप मधील महदबा हा गरीब कुण्बी असतो. तो मुन्सफ रावसाहेब भृंगे यांना चांदमल शेठने आपली जमीन कशी हडप केली याची हक्कीकित सांगतो. त्यांच्याजवळून मी चारशे रूपये कर्ज घेतलं अन् त्याला माझं शेत शर्तीन खरेदी दिलं. चार वर्षात त्याला तीनसे रूपये याज भरलं. यंदा समदे रूपये मागू लागला. जवळ कवडीबी नाई. दोन वर्षांमध्ये धर म्हनतं. पन त्यानं फियर्द केली. आमच्या गावचा वकील दिला. बिचाऱ्यानं दोनच रूपये घेतले मी तारखीला गेलो तवा वकिल म्हणाला, कालची तारीख होती आज कशाला आलास एकतर्फी निकाल झाला. (सं. अरुण शिंदे : २००९ : ४८) शेतकरी अशिक्षित, अडाणी असल्याने त्याच्या अज्ञानाचा फायदा कसा घेतला जातो. गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी फसवणूक करून सावकार, मुन्सफ अधिकारी, धनजी दिवाणजी कशा पद्धतीने हडप करतात याचे लक्षवेधी चित्रण कथेत येते.

शेती ही सर्वस्वी पाऊसावर अवलंबून असते. पाऊस वेळेवर पडला तरच शेतकऱ्याला चांगले दिवस येतात. शेतकऱ्यांच्या दुःखाचे मुख्य कारण म्हणजे दुष्काळ. दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या शेतकऱ्याचे अपार दुःख नाकाचा मळा कथेत आले आहे. या कथेमधील कोंडाजी पाटील हा शेतकरी आहे. यावर्षी पाऊस पडला नाही म्हणून त्याचे पीक जळाले आहे. शेतीसाठी कर्जाऊ रक्कम रूपचंद मारवाड्याकूटून घेतलेली दिऊ शकत नाही. पाटलाच्या गरिबीविषयी वाड्याचे वर्णन वडा चौसोपी मोठा खरा, पण सगळा कललेला, मोडकळीस आलेला, त्याचा एक खांब ओळंब्यात उभा असेल तर शपथ! पाटलाच्या झुकलेल्या वैभवाचे जणू ते चित्रच होते! दोन्हीकडील एकेक खण पडलेल्या ओसरीवर पाटलाने चवळे अंथरले, त्या चवळ्यासही एक मोठे ठिगळ दिलेले होते. जणू त्या पडव्या वाड्याची आठा राहण्यासाठी चवळ्याने तोंडावर पहाटाच बांधून घेतला होता. (सं. अरुण शिंदे, : २००९ : ०१) या वर्णनातून कर्जबाजारीमुळे खचून गेलेल्या कोंडाजी पाटील यांच्या दारिद्र्याचे व मोडकळीस आलेल्या वैभवाचे चित्रण अलंकृत भाषेत आले आहे. शेतकऱ्यांच्या वाड्यावरून त्याची परिस्थिती समजण्यास मदत होते.

कांदंबरीतील पात्रे सामाजिक परिस्थितीविरुद्ध विद्रोह करणारी आहेत. नाकाचा मळा कथेतील रूपेगावचे सावकार गावच्या पाटील व तलाठांशी संगनमत होऊन सरकारी दप्तरात शेतीच्या गहाण खताऐवजी शेतीच्या खरेदी खताची नोंद करून घेतो. सावकाराने आपली शेती गिळळकृत केल्याची वार्ता कोंडाजी पाटील यास समजताच तो गतप्राण होतो. त्याचा मुलगा जयराम संतापाच्या भरात सावकारचे नाक कापतो. उदा. कर्जनिवारण कायद्याचा

व्यावहारिक उपयोग कसा करून घ्यावा हे मी आज इथं सर्वांता दाखविणार आहे. अनेकांच्या हितासाठी एकानं हानी सोसणं आवश्यक आहे. अहिंसा देखील मला मान्य आहे. जयरामांचे एवढे वाच्य पुरे होते तोच त्याने विशांतला चाकू बाहेर काढून तात्यासाहेबांचे नाक चटकन कापून घेतले. (सं. अरुण शिंदे : २००९ : ८) याप्रमाणे जयराम न्याय मिळवण्यासाठी प्रास्थापित परिस्थितीविरुद्ध विद्रोह करतो. अन्याय होत असेल तर त्याला प्रतिकार हा केलाच पाहिजे कोणीतरी पुढाकार घेणे गरजेचे आहे याची वस्तुनिष्ठ मांडणी या कथेत येते.

शेतकरी समाज हा अशिक्षित असल्यामुळे अंधश्रद्ध बनला आहे. पंचाग, ज्योतिष यावर विश्वास ठेवल्यामुळे त्याचे आर्थिक नुकसान होऊन त्याची दयनीय अवस्था कशी झाली आहे याचे चित्रण काही कथातून आले आहे. पंचाग, मुहूर्त, दिशा पाहण्यासाठी अन्य कोणत्याही कारणासाठी भटजीकडे धाव घेण्याची गरीब, अडाणी शेतकऱ्याच्या प्रवृत्तीवर लेखाकाने प्रहार केला आहे. त्यातून त्यांचे नुकसान कसे होते यावर प्रकाश टाकला आहे. संतती प्राप्तीसाठी नवस बोलणे, तो फेडण्यासाठी ब्राह्मण भोजने, अभिषेक, दक्षिणा, अंधश्रद्धांना बळी पडण्याची वृत्ती, अंतिमत: होणारे नुकसान याचे चित्रण भोलाजीची यात्रा कथेत आले आहे.

लोक अज्ञानी, गरीब असल्याने त्यांच्या मनावर अंधश्रद्धेचा जास्त पगडा असतो. नवस या कथेतील बाबू भटजीपुढे खोबऱ्याची वाटी, सव्वा आणा आणि पाने असे ठेवतो व हात जोडून म्हणतो, देवबापा काल काय गडांत पाडता (सूर्य मावळता) माझी म्हैस चुकली तोच दुसर येत (दोनदा व्याली) झाली. लाई नाई देवा, नीट नीट बघा! हात जोडतो. (सं. अरुण शिंदे : २००९ : २८) याप्रमाणे धार्मिक अंधश्रद्धेचा पगडा व्यक्तीच्या मनावर असलेला जाणवतो. मुहूर्तांमधैस मारली या कथेतील सदुबा कारभारी अगदी साधा आणि भोला माणूस आहे. नेहमीप्रामाणे सकाळी अंघोळ करतो. कांदे भरल्यावर मेथीवर पाणी सोडण्यास मुलास सांगितले जाते. उद्या सोमवार आहे. तर शिवराम भटास पावशेर तूप नेऊन देण्यास सांगतो. कारण श्रावणमासात प्रत्येक सोमवारी पावशेर तूप शिवराम भटास दयायचे असा सदुबाचा प्रवात होता. असो सर्व व्यवस्था लावल्यावर सदुबा शिवराम भटास सांगितल्याप्रमाणे बोरीच्या झाडाच्या सावलीचा मुहूर्त पाहात बसला सदुबाला लिहिता वाचता येत नव्हते. तेव्हा शिवराम भटास घटकाकडे पाहून बोरीच्या झाडाखाली रेख ओढून मुहूर्तांची खूण करून दिली होती. त्या खुणेवर झाडाची सावली आली की टांग मारून गावास निघावे असे शिवराम भटजीने फार काळजीने सदुबास सांगितले. (सं. अरुण शिंदे : २००९ : ७४) याप्रमाणे अंधश्रद्धेच्या पगडयाने झापाटलेल्या व्यक्ती कथेमध्ये आढळतात. लोकांच्या श्रद्धा, अंधश्रद्धा, अज्ञान, विश्वास, असुरक्षितता, आगतिकता याचा गैरफायदा घेऊन फसविणारे बुवा, महाराज, भटजी वैरचे अंतरंग या कथामध्ये उलधडून दाखवले आहे.

सावकारांच्या कजमिळे उद्धवस्त झालेले शेतकरी कुरुंब, सावकारांनी कर्ज देताना गहाणखता ऐवजी खरेदीखत करून निरक्षर शेतकऱ्यांची केलेली फसवणूक, कर्ज वसुलीची अमानुष पद्धत, निर्दिशी सावकाराचे, राजकीय नेत्याबोरोबरील संबंध, शेतीवरील संकटे, शेतकऱ्यांचे दारिद्र्य, कोर्टमध्ये फिर्याद करून जमिनी ताब्यात घेण्याची पद्धत, खचलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या इत्यादी विषयाशी निगडीत आशय नाकाचा मळा कथेमध्ये आला आहे. खाबुराव या कथेत एका म्हातारीचे चारशे रूपयासाठी शेत गहाण करून घेणारा धनजी दिवाणजी व ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणारा साधुराव असे थोडक्यात कथानक आहे. पुढे या कथानकाबोरोबरच स्वाभिमान हरविलेल्या तसेच मित्र व गावकरी यांच्या विश्वासास अपात्र ठरलेल्या साधुराव या सामान्य व्यक्तीचे सत्ता-संपत्तीमुळे खबुराव होणे याचे मार्मिक चित्रण लेखक करतो. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करणारा सावकार तसेच पाटील, तलाठी, मुन्सफ, फौजदार, मामलेदार हे सरकारी अधिकारी त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन पिळवणूक व शोषण कसे करतात याचे वास्तववादी चित्रण हुरडयाचा धर्मप्रदीप या कथेतून केले आहे. गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी गिळळूत करणाऱ्या सावकाराचे व त्याला मदत करणाऱ्या भृष्ट न्यायाधीशाचे वास्तववादी चित्रण या कथेत आले आहे. पावळा बोकड मध्ये गरीब शेतकऱ्यांच्या जीवावर महाराजांचे स्वागत करणाऱ्या अधिकाऱ्यांचा उर्मटपणा व अरेरावीपणा आणि त्यामुळे गरीब शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करणारा सावकार जसा महत्वाचा आहे. त्याप्रमाणे इतर अधिकारीही त्याच्या अज्ञानाचा फायदा घेऊन पिळवणूक व शोषण कसे करतात याचे वास्तववादी रेखाटन मुकुंदराव पाटील यांची कथा करते. येसूचा केसू या कथेत गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी गिळळूत करणाऱ्या शेतजीचे त्याला मदत करणाऱ्या मुन्सफ अधिकाऱ्याचे संक्षिप्त चित्रण आले आहे.

अंधश्रद्धा, बुवाबाजी, स्वार्थी पुरोहित यांच्याकडून होणारी शेतकऱ्यांची दयनीय अवस्था मुकुंदराव पाटील यांनी आपल्या कथातून चित्रित केली आहे. सावकारांनी पिळलेला, सरकारी अधिकाऱ्यांनी झोडपलेला, गरीब, असहाय्य शेतकरी, पोथ्या पुराणे, देवदेवता, रुढी, परंपरा कर्मकांड, अंधश्रद्धा, बुवाबाजी भटजी यांच्या आहारी जातो.

धर्मव्यवस्थेने लादलेल्या मानसिक गुलामगिरीच्या व धर्मविर उपजिवीका करणाऱ्या भटजीच्या आहारी कसा जातो. देवा धर्माच्या नावाखाली होणारे शोषण हा विषय रक्ताची गुळवणी, गोमटा साधू, वाया गेलेले शहाणे, गाईची ग्रहदशा, मुहूर्तने म्हैस मारली, भोलाजीची यात्रा, नवस, गोचा कुंभाराचे गाढव या कथामध्ये आला आहे. गरीब, वंचित कष्टक्यांच्या माणूस महणून असणाऱ्या अस्तित्वाची दखल ही न घेता त्यांच्या दुःखाच्या आगतिकतेचा फायदा घेणारी प्रस्थापित शोषणकारी मनोवृत्ती व त्यामध्ये गरिबांचा जाणारा बळी याचे प्रतिनिधिक चित्रण एका पत्रासाठी या कथेत येते. स्वतःच्या अंगावर आलेले संकट दूर करू शकत नाहीत ते सर्वसामान्य माणसाच संकट कसे दूर करणार हा मूलभूत प्रश्न दिव्य-हृषी कथेतून मांडला आहे. कर्मठ सनातनी धर्मार्तडाच्या संकुचीत धर्म समजुटीमुळे हिंदू धर्माची अवस्था कशी शोचनीय झाली असून त्याची परिणिती अस्पृश्याच्या धर्मार्तिरात होऊ लागली आहे. म्हणून अस्पृश्यांना जवळ घेतल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही याची जाणीव मुकुंदराव पाटील यांनी श्रीराम जन्माचा सोहळा या कथेतून करून दिली आहे. भक्ती फुगडीच्या नावाखाली अज्ञान मुलीना फूस लावून अनितीच्या मार्गसि लावण्याच्या महाराजाचे चित्रण भक्तीची फुगडी या कथेतून आले आहे. भोळ्या भाबडया भक्तांना देवा-धर्माच्या नावाखाली भुलवून संपत्ती हडप करणाऱ्या दत्तमहाराजांची कहाणी दत्त महाराज कथेतून येते. आपल्या स्वार्थासाठी भट-भिक्षुक वाईट कृत्य करण्यास कसे प्रवृत्त होतात या दृष्ट्यकृत्यावर मुहूर्तमुळे फळ कथेतून लेखकाने प्रहार केला आहे. याप्रकारे धार्मिक जीवनाचे चित्रण करणारी सत्यशोधक कथा विविध आशयसूत्रे घेऊन प्रकटते.

निष्कर्ष :

- बळीबा पाटील ही मराठी साहित्यातील पहिली ग्रामीण काढबरी ठरते. समताधिष्ठित, धर्मनिरपेक्ष समाजव्यवस्था प्रस्थापित व्हाची असे सूचित करते. धर्म, नीती, समाज, राजकारण, स्त्रीपुरुष समता याविषयी चर्चा केल्याने प्रस्तुत काढबरीला सत्यशोधक आशयाची चौकट प्राप्त झाली आहे.
- सुशिक्षित तरुणांनी खेड्यात जाऊन शेतकऱ्यांच्या उद्घारासाठी प्रयत्न करणे हा महत्वाचा विषय राष्ट्रीय तारुण्य काढबरीतून हाताळला आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञानही असले पाहिजे त्याचा वास्तविक जीवनात उपयोग करून घेता आला पाहिजे हे महत्वाचे आशयसूत्र काढबरीतून व्यक्त होते.
- ग्रामीण भगातील शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांच्या आर्थिक पिळवणूकीचे व शोषणाचे वास्तववादी चित्रण मुकुंदराव पाटलांची कथा करते.
- लोकांच्या अज्ञानाचा व अंधविश्वासाचा फायदा धूर्त लोक कसे घेतात याचे नेमके दर्शन या कथांमधून घडते. भटजीकडे पंचांग पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंधविश्वासाचाही उल्लेख या कथा करतात. नवस ही सर्वसामान्य माणसांना लुबाडणारी प्रथा असून त्यापासून कटाक्षाने दूर राहण्याचा विचार या कथांमध्ये मांडला आहे.
- ग्रामीण भगातील व्यक्ती हा मुकुंदराव पाटील यांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे त्यांच्या कथांतून शेतकरी, सावकार, पाटील, कुलकर्णी, भटजी, बुवा, महाराज, पुढारी, देशभक्त, स्त्रियां आदी समाजातील माणसांची अनेक रूपे दृष्टीस पडतात.
- सावकार, भृष्ट अधिकारी यांच्या असहाय्य जाचाबरोबर रूढी व परंपरागत सामाजिक चालीरिती व प्रतिष्ठा सोडल्याशिवाय शेतकऱ्यांची उन्नती होणार नाही. म्हणूनच शेतकरी समाजाच्या परंपरागत चालीरितीवर व अज्ञानावर सत्यशोधक लेखकांनी आपल्या साहित्यातून हल्ला चढविला आहे.
- शेतकरी समाज हा अशिक्षित असल्यामुळे अंधश्रद्ध बनला आहे. पंचांग, ज्योतिष यावर विश्वास ठेवल्यामुळे त्याचे आर्थिक नुकसान होऊन त्याची दयनीय अवस्था झाली आहे. पंचांग, मुहूर्त, दिशा पाहण्यासाठी अन्य कोणत्याही कारणासाठी भटजीकडे धाव घेण्याच्या गरीब, अडाणी शेतकऱ्यांच्या प्रवृत्तीवर लेखकाने प्रहार केला आहे. त्यातून त्याचे नुकसान कसे होते यावर प्रकाश टाकला आहे.

संदर्भग्रंथ :

- १ रायकर, सीताराम (सं.) कृष्णराव भालेकर समग्र वाइमय महात्मा फुले समता प्रतिष्ठान पुणे प्रथमावृत्ती.
- २ पाटील, मुकुंदराव १९१०-१९१२ होळीची पोळी तरवडी, दीनमित्र प्रेस.
- ३ गोद्दले, प्रदीप २००० एकोणिसाब्या शतकातील दोन विचार द्वारे, आधुनिकता आणि परंपरा एकोणिसाब्या शतकातील महाराष्ट्र, पुणे, प्रतिमा प्रकाशन.
- ४ पाटील, मुकुंदराव १९२४-१९२७ तोबा तोबा! तरवडी दीनमित्र प्रेस.
- ५ शिंदे, अरुण (सं.) २००९ मुकुंदराव पाटील यांच्या निवडक कथा दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समिती तरवडी, प्रथमावृत्ती.